

सामाजिक न्याय विभागामार्फत चालू करण्यात  
आलेल्या नवीन शासकीय निवासी शाळांसाठी  
वेतन व वेतनेतर खर्चास मान्यता देणेबाबत.

### महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.

शासन निर्णय क्रमांक:- पुमाप्र-२०११/प्र.क्र.२६६/मावक-४

मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०००३२.

दिनांक :- १३ सप्टेंबर, २०११

- वाचा :- १) शासन निर्णय, सा.न्या. व वि.स.विभाग क्र.अजाशा-२००५/प्र.क्र.४३२/  
मावक-४, दि.०१.०६.२००६  
२) शासन निर्णय, सा.न्या. व वि.स.विभाग क्र.बीसीएच-२०११/प्र.क्र.१४०/  
मावक-४, दि.१३.०४.२०११  
३) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.पूरक-२०११/प्र.क्र.१४५/अर्थसंकल्प-३,  
दिनांक ६ ऑगस्ट, २०११  
४) संचालक, समाजकल्याण यांचे पत्र क्र.सकसं/शावगृ/निशा/नवीन बाब क्र.१/  
२०११-१२/कार्या.क्र.५-अ/७२४, दि.२३.६.२०११

### शासन निर्णय

सामाजिक न्याय विभागाच्या संदर्भाधीन क्र.२ अन्वये १०० नवीन शासकीय निवासी शाळा जून २०११ पासून सुरु करण्यास व त्यासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग निर्माण करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार माहे जून २०११ पासून इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग सुरु करण्यात आले असून सदर नवीन शासकीय निवासी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन व वेतनेतर रु. १३,१४,४१,०००/- (०१ वेतन- रु.२,५८,४१,०००/- व १९ आहार खर्च रु.१०,५६,००,०००/-) इतक्या पुरवणी विनियोजन अधिनियमानुसार मंजूर झालेल्या तरतूदीस शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर नवीन शासकीय निवासी शाळांसाठी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी व विभागीय समाजकल्याण अधिकारी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून याद्वारे घोषित करण्यात येत आहे.

३. सदर खर्च (१०) (०१) अनुसूचित जातींच्या मुला-मुर्लीसाठी नवीन शासकीय निवासी शाळा सुरु करणे (२२२५ डी ११७) विघ्यो पंचवार्षिक योजनांतर्गत योजना या मुख्य लेखाशिर्षाखालील मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक  
सांकेतांक २०३१०९१३११५८३४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

सही/-  
(शिवाजी चौरे)  
कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन.

प्रति,

महालेखापाल, महाराष्ट्र-१ ( लेखा परिक्षा ) (लेखा अनुज्ञेयता ) मुंबई.  
महालेखापाल, महाराष्ट्र-२ ( लेखा परिक्षा ) (लेखा अनुज्ञेयता ) नागपूर.  
संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.  
सर्व विभागीय समाज कल्याण अधिकारी,  
सर्व विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई  
निवासी लेखा परीक्षक, मुंबई / मुंबई उपनगर,  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,  
वित्त विभाग / अर्थसंकल्प-३, मंत्रालय, मुंबई.  
कार्यासन अधिकारी अर्थसंकल्प, सा.न्या.व वि.स.विभाग, मंत्रालय, मुंबई.  
निवड नस्ती-मावक-४.